SUDITI INDUSTRIES LTD.



C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI – 400 703 Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Office: A-2, Shah & Nahar Indl.Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400013.

Ref: No. SIL/SD/12/2021-22 Date: 23.06.2021

The Secretary/Corporate Services, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Ref: Suditi Industries Ltd. (Script Code 521113)

Dear Sir.

Please find attached herewith paper cuttings of Business Standard in English dt.23.06.2021 &, Navakal in Marathi dt.23.06.2021 in respect of Notice for Meeting of the Board of Directors of the Company to be held on Wednesday, 30th June, 2021 at the Registered Office of the Company inter alia to consider and approve the following:

- a) The Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the company for the quarter/year ended 31st March, 2021 and
- b) To recommend a dividend, if any for the financial year ended. 31st March, 2021.

Hope the same is in order and request you to confirm the same.

Mumbai

Thanking you,

Yours faithfully,

For Suditi Industries Limited

H. Gopalkrishnan Company Secretary

Fresh launch hopes drive gains for Maruti

Price hikes effective from July 1 could offset input cost stress

Mumbai, 22 June

¶he Maruti Suzuki (MSIL) stock gained over 5 per cent after the company announced price hikes across its portfolio to counter high input costs. The gains are also on expectation that passenger vehicle (PV) volumes will improve as the vaccination drive gathers pace and more states relax restrictions imposed after the second wave of the Covid-19 pandemic.

Even as the company had posted a strong top-line growth in the March quarter, operating profit margins of the country's largest passenger carmaker were down 21 basis points (bps) to 8.3 per cent and were short of analyst estimates.

The current hike, which will be applicable from July 1, will be the third hike in as many quarters to offset the spike in steel and precious metals. The company, in a post-results commentary, had highlighted that further hikes would depend on demand momentum and volume trajectory. The price hike is an indication that demand could be coming back, propping up its bookings and pending orders. Lockdown and restrictions had impacted around 35 per cent of Maruti's monthly volumes; the company posted 71 per cent month-onmonth decline in May volumes, while the same was lower by 41 per cent compared to May 2019.

Analysts, led by Raghunandhan N L of Emkay Research, expect strong recovery in PV volumes due to easing of lockdowns, healthy order book, and improving macros. Most analysts highlight that the PV segment is less impacted than two-wheelers, as the pandemic has hit the lower income categories more than the middleand upper-income segments.

While demand improvement is positive, the key to sustaining sales and earnings growth for MSIL will be its ability to launch new products for the sport utility vehicle (SUV) segment and maintain market share. The company lost 320-bps market share year-on-year in 2020-21 (FY21) to 47.8 per cent, losing across most of its key states. Rivals Kia Motors and Tata Motors were the biggest gainers, taking share from the market leader. Lack of new products, especially in the SUV category, has led to a decline in market share.

Analysts at JM Financial, however, believe that after a two-year gap in 2019-20 (FY20)/FY21, marred by regulatory changes and Covid-led disruption, a new product cycle will drive MSIL's outperformance with respect to industry growth (domestic PV) and aid margin expansion similar to the previous product cycle. In addition to a full model change for the Baleno, Vitara Brezza, Celerio, and Ciaz during 2021-22 (FY22) and 2022-23 (FY23), the company has lined up multiple SUVs to be launched over the next four years.

Among the new launches are the Jimny offroader, a



IN THE DRIVER'S SEAT



KEY FINANCIALS

Maruti Suzuki India

Standalone (₹cr)	Revenue	EBITDA	Net Profit
FY21	66,562	5,424	2,302
YoY Chg in %	-7.2	-26.1	-31.7
FY22E	90,319	8,584	6,660
YoY Chg in %	35.7	58.3	189.3
FY23E	103,260	11,309	8,800
YoY Chg in %	14.3	31.7	32.1
E:Estimate; Source Bloc	mberg	Compiled by BS	Research Bureau

multipurpose vehicle in collaboration with Toyota, a mid-sized SUV, and a sub-4-metre crossover codenamed YTB. FY22 could see sales growth for the first time in over two years. After a 14-per cent decline in FY20, revenues fell over 7 per cent last year. Analysts expect a 30-per cent increase in the top line in FY22, with overall sales expected to cross the ₹1 trillion-mark in FY23. Given the higher visibility in terms of demand recovery, strong competitive positioning, margin drivers, and balance-sheet strength, the stock remains one of the top picks of Motilal Oswal Research.

Savvy investors may opt for floating-rate funds

Select a debt fund whose average duration is lower than the investment horizon

Interest rates could harden in the near future. One category that can protect investors from the price volatility seen in most debt funds in such a scenario is floating-rate funds. Ten fund houses currently offer them and have cumulative assets under management of ₹69,730.9 crore. The new fund offer of Tata Floating Rate Fund, which closes on July 5, is also underway.

Rates could rise

Consumer Price Index (CPI)based inflation has risen over the past six months. It stood at 6.3 per cent in May, crossing the Reserve Bankof India's comfort zone.

Commodity and fuel prices have risen substantially, raising input costs. Experts feel inflation may not abate quickly. Some fund houses expect CPI-based inflation to average


year. Globally, economies are on the mend and central banks have started speakingof normalising monetary policy. The

5.9-6 per cent this

Indian economy has been hit hard by the second wave of the Covid-19 pandemic. Sooner or later, the policy will have to be normalised here as well. In such a scenario, rates could start moving up gradually.

How do these funds work

Decent performer



Returns are for direct, growth funds Greater than one-year returns are compound annualised

Floating-rate funds investint wotypes of instruments.

The first is pure floating-rate bonds that offer a rate equal to the benchmark rate plus a spread. But such instruments are not widely available in India.

Fund managers instead invest in fixed-rate bonds and then convert them into floating-rate ones by using interestrate swaps

Contain volatility well

In a rising rate scenario, most debt funds (except shortduration ones) see

mark-to-market losses Floating-rate funds are selfadjusting in nature. The interest rates of bonds held by them reset in line with rising rates.

YOUR

"Investors in these funds escape the volatility they would otherwise suffer in most other funds," says Akhil Mittal, senior fund manager, Tata Asset Management. According to him, investors can expect riskadjusted returns from this fund that are better than what they would get from a low-duration

fund (a fund with six months to

one-year average duration).

A few risks

These funds do well in a scenario where interest rates rise, pause, and then rise again. That scenario may not materialise.

"The central bank may at best undertake a few hikes. But rate hikes may not sustain. Our interest rates are likely to head lower in the medium-to longterm, Our 10-year benchmark rate of 6 per cent is much higher than the 0-2 per cent rates prevailing in many countries," says Arnav Pandya, founder, Moneyeduschool. Active fund management calls-based on predicting interest-rate movements-can go wrong.

When interest rates see a unidirectional decline, funds with fixed-rate portfolios are

likely to do better. Short-duration funds (1-3year Macaulay Duration) and other higher-duration categories are likely to do better in such a scenario," says Ankur Kapur, managing partner, Plutus Capital, a Securities and Exchange Board of Indiaregistered investment advisory firm. Very few floating-rate instruments are available, so fund managers have to keep entering into swap contracts.

"The returns on these funds will hinge on the kind of swap agreements fund managers are able to enter into and whether they are able to get the desired net returns using them," says Pandya. The more complicated nature of these funds also goes against them.

What you should do

Most investors should stick to a strategy of placing 75-80 per cent of their debt fund allocation in lower-duration funds that take minimal duration or credit risk.

According to Kapur, "Lowerduration funds invest in instruments that mature within a short time frame. Their coupons also reset to higher levels when interest rates move up." Alternatively, select a fund category that has a slightly lower average duration than your investment horizon.

Only sayvy investors, or those who have an advisor, should enter into these funds.

Retail investors stocked up on financial sector stocks: Study

Retail investors have allocated most to financial sector stocks at the bourses, followed by consumer staples, energy, and information technology over the past few months, said a latest report by the economic wing of SBI.

There is also renewed interest in health care stocks, with the Indian financial ecosystem effectively acting as a conduit for large liquidity-finding investment avenues.

'The lower rate in other saving avenues, amidst a low interest rate regime, has led to greater interest by individuals in the stock market. Another reason could be the significant increase in global liquidity. Additionally, the pandemic, which

has resulted in people spending more time at home, might also be another reason for individuals' tilt towards stock market trading. This has led to increased investment in stocks and mutual funds in the second half of 2020-21. This higher retail participation in stock markets may become more of a selffulfilling prophecy," wrote Soumya

Kanti Ghosh, group chief economic adviser at SBI, in the Ecowrap report. Retail participation in the stock market, the report said, increased during the pandemic, especially in the second half of 2021-22 (FY22). The number of individual investors in the market surged by a massive 14.2 million in **PUNEET WADHWA**

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the share certificate for 1500 Equity Shares bearing Folio No. P00305, Certificate No 5647 and distinctive nos. 8303031 - 8304530 of Aegis Logistics Ltd standing in the name of Late Pandharinath Pandurang Pai Jointly Late Indira Pandharinath Pain bari have been let a miselaced and lend Pai has/have been lost or misplaced and legal heir Mr Ashok Pandharinath Pai has applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at Aegis Logistic 202, Tower B, Peninsula Business Park, G.K. Marg, Lower Parel (W) Mumbai 400013 within 15 days from this date else the compani proceed to issue duplicate Certificate(s).

Mr. Ashok Pandharinath Pai (Legal Heir)

Before the National Company Law

Bench at Mumbai

C.P.(CAA)/1054/2020/MB

CA(CAA)/2921/2019/MB

In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Sections 230 to Section 232 and other applicable provisions of the

Companies Act, 2013 And In the matter of Scheme of Arrangement

between Satellite Developers Private Limited (the "Demerged Company" or "the

First Petitioner Company") and Sesen Realty Private Limited (the "Resulting

Company" or the "Second Petitioner Company") and their respective

Satellite Developers Private Limited Regd. Office at S-14, 7th Floor, Solitaire

Corporate Park, Andheri Ghatkopar Link

Road, Andheri (East), Mumbai-400 093.

And

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that (1) MR. JAYESH
MANSUKHLAL SHAH, & (2) MRS. SONAL

MANSUKHLAL SHAH, & (2) MRS. SONAL JAYESH SHAH, bonafide members of AMI DHARA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., holding Flat No.502, on 5th Floor, 'AMI DHARA', in AMI DHARA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Mamilatdarwadi Cross Road No.4, Malad (West), Mumbai - 400064 (hereinafter referred to as "THE SAID FLAT"), have lost and misolaced their Original Share Cartificate No.18 misplaced their Original Share Certificate No.18 consisting of 5 (five) fully paid up shares of the state of

SAID SHARES), and same is not undersome and due diligent search.

If any person's having any claim, right, title and interest of whatsoever nature in respect of said Share Certificate No.18, in respect of above said Flat as and by way of ownership, sale, mortgage lilen, exchange, inheritance, trust, legacy adverse legacy. Dossession naintenance, adverse, legacy, possession, enancy, lease, leave and licence, or otherwise lowsoever in respect of the said Flat or any part nowsever in respect of the said or lat or any part thereof are hereby required to give intimation thereof within a period of fifteen days from the date of publication of the Notice and contact the Hon. Secretary of the society between 06.00 p.m to 9.00 p.m. on below mentioned address with the details of his/her claim along with Documentary evidence in support thereof. In ault, all such claims shall be de n waived and the title of the said Flat shall b med to be free from all encumbrances ar he Society will issue Duplicate Share Certificate
n lieu of Original Share Certificate No.18 in
avour of Society members & Flat Owners viz

favour of Society members & Flat Owners viz. (1) MR. JAYESH MANSUKHLAL SHAH, & (2) MRS. SONAL JAYESH SHAH. PLACE: MUMBAI. DATED: 23/06/2021. Sd/- [Hon. Secretary]
For AMI DHARA CO-OPERATIVE
HOUSING SOCIETY LTD.,

Mamlatdarwadi Cross Road No.4, Malad (West), Mumbai - 400064



SUDITI INDUSTRIES LIMITED Regd.Off: A-2, SHAH & NAHAR INDLESTATE, UNIT NO.23/26, LOWER PAREL, MUMBAI-400013.

E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in CIN: L19101MH1991PLC063246 NOTICE

Directors of the Company will be held or Wednesday, the 30th June, 2021, at the Registered Office of the Company inter alia to consider and approve the following:

a) The Audited Financial Results (Standalor and Consolidated) of the company for the quarter/year ended 31st March, 2021 and

 To recommend a dividend, if any for the financial year ended. 31st March, 2021. Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations 2018, the trading window for dealing in shares of the company was closed for all the designated employees/Departmental heads/Directors of the company and their immediate relatives from April 01, 2021 will continue to remain closed and will be open only after the expiry of 48 (forty eight) be open only after the expiry of 48 (forty eight) hours from the declaration of the results for the first quarter ended on 30th June 2021.

The sald notice can be accessed on the Company's website at www.suditi.in and may also be accessed on the Stock Exchange website at www.bseindia.com.

For SUDITI INDUSTRIES LTD.

H.Gopalkrishna Place : Mumbai Date : 21.06.2021 Company Secretary

G-DAS PROPERTY MANAGEMENT PVT. LTD.

B-305, Kanakia Wall Street, Near Chakala Signal, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 093

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this Office under

under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Inilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 12/07/2021 at 3.30 p.m. at the office of his authority

Respondent :- (1) Mr. Harjeevan Velji Somaya Through his Costituted Attorney Mr. Prithviraj Jain- 515, Commerce House, N. Master Road, Fort, Mumbai-01 **(2) M/s. Raj Developers -** B/1, Mahalaxmi Chambers, 22 Bhulabhai Desai Road, Mumbai-400 026 (3) Regency Park Co.Op. Hsg. Soc. Ltd.- C.T.S. 36A/1, 50A/1 & 52A/1, Amrit Shakti Chandivali, Mumbai-72 (4) AVJ Wires Ltd.-8 B. T. Road, Kolkata, West Bengal - 700 056 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly

DESCRIPTION OF THE PROPERTY- B-305, Kanakia Wall Street, Near Chakala Signal, Andheri-Kurla Road, Andheri (F.), Mumbai 400 093

Chakara eighar, Arrahen Raha Read, Arrahen (E), Marribar 40					
	Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
	9 & 18 (Part)	2 Part	21 & 22 Sub Plot No. 3, division relating Plot No. 18 to 42	36 A/1, 50 A/1 & 52 A/1 (C.S.O. Ghatkopar)	1015.71 Sq.Mtr.

Ref.No. MUM/DDR(2) / Notice /1962 / 2021 Place : Konkan Bhavan.

Competent Authority & District Dy. Registrar Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapu Navi Mumbai-400 614. Date: 22/06/2021 Tel: 022-27574965/ Email: ddr2coopmumbai@gmail.com

Sd/-(Pratap Patil) Competent Authority & District Dy. Registrar Co.op.Societies (2), East Suburban Mumbai

MERI GOLD CO-OP. HOUSING SOC. LTD. Quary Road, Behind Mengatram Petrol Pump, Bhandup (W.), Mumbai-400 078.

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this Office under under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act. 1963 for declaration of Unilateral Deemed Convevance of the following properties. The next hearing in this matter has been kep

Respondents: - (1) M/s. Sneha Enterprises (A Partnership Firm) Through its artner- (i) Mr. Harshrekha Ajay Garg (ii) Mr. Mithalal Jeethmal Ganna (iii) Prashant Gopal Sharma- above No. 1 (i) to (iii) having add -43, Old Gulab Baug, Opp. Santacruz Railway Station, Santacruz (W.), Mumbai-400 032 (2) Tilakchand Mangatram Obhan (3) Mr. Dharamchand Ramchandra (4) Smt. Bimal Tilakchand Obhan above No. 2 to 4 address not known (5) City Survey Office- S Ward, Taluka-Kurla Mumbai Suburban Opp. Topiwala Collage, Mulund (W), Mumbai-80 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Quary Road, Behind Mengatram Petrol Pump, Bhandup (W.), Mumbai-400 078.

,,,, g, g,, ,, ,, ,, ,,					
Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area	
-			574 (Pt), 574/1 to 54 (C.S.O. Mulund)	3088.38 Sq.Mtr. and R.G. 545.01 Sq.Mtr.	
Define MUNICIPALITY (ACCUSED ACCUSED A					

Email: ddr2coopmumbai@gmail.com

East Suburban Mumbai

L&T
L&T House N.M. Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra - 400 001
Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Compan Folio No. No. Of Distinctive Nos.

CIN: U24291MH1953PTC139290. (Demerged Company or First Petitioner Company) Sesen Realty Private Limited Regd. Office at S-14, 7th Floor, Solitain Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai-400 093.

CIN: U70100MH2018PTC306952

(Resulting Company or Second Petitione NOTICE OF HEARING OF PETITION TAKE NOTICE that a joint Company Scheme Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of cheme of Scheme of Arrangement between Satellite Developers Private Limited and Sesen Realty Private Limited was admitted by NCLT. Mumbai vide its order delivered o 4/06/2021 and the said Petition is fit hearing before the Mumbai Bench of the NCLT at Mumbai on 15th day of July, 2021. Anyone desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, notice of his intention igned by him or his advocate not later than wo days before the date fixed for the hearing of the Petition. The grounds of opposition or copy of affidavit shall be furnished with such

the same on payment of the prescribe charges for the same. Dated this 21st day of June, 2021.

DINESH B SHINDE Advocate for Demerged Company and Resulting Company Sarjan Plaza, 4th Floor, Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018

otice. A copy of the Petition will be furnished

by the undersigned to any person requiring

have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office with in 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation. Nos. 152475 Shareholder(s) 8914937-8915059 123 Deepak J Golui & D68821 123 246 145840083-145840205 583032298-583032543 286306 Suchitra D Golui 623076140-623076385 484245 Place: Mumbai Name of the shareholder(s Deepak J Golui & Suchitra D Golui

ELCID INVESTMENTS LIMITED CIN: L65990MH1981PLC025770 Regd.Office:414, Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Road, Worli,

Website: www.elcidinvestments.com NOTICE

Notice is hereby given that the Board of Directors of Elcid Investments Limited shall meet on Wednesday, 30th June, 2021 at the Registered Office of the Company to consider and take on record, the Audited Standalone and Consolidated Financial Results for the fourth Quarter and year ended 31st March, 2021 and declaration of dividend, if any

Details of the notice is also available on the website of the Company www.elcidinvestments.com and Stock Exchange www.bseindia.com

By order of the Board For Elcid Investments Limited

Place : Mumbai

Date: 22.06.2021

Mumbai - 400018 Tel.: 66625602, 6662560

Fax:022-6662560 email::vakilgroup@gmail.com

Place: Mumbai Date: June 22nd, 2021



EASY FINCORP LTD CIN L65920MH1984PLC118029

Regd. Office: c/o: SAREGAMA INDIA LTD, 2nd Floor, Universal Insurance Building, PM Road, Fort, Mumbal – 400 001 Tel: 022-61802400 Email: easyfincorpitd@gmail.com website: www.easyfincorp.com Statement of Standalone Audited Fianncial Results for the Quarter & Year Ended 31.03.2021

						(₹ in Lacs)
		Quarter ended			Year ended	
	Particulars Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	81.03.2020
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (net)	1.75	3.05	2.26	10.98	11.62
2	Profit / (Loss) before tax	(1.84)	(0.10)	(2.60)	(2.23)	(2.31)
3	Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	(1.84)	(0.10)	(2.52)	(2.23)	(2.31)
4	Total Comprehensive Income /(Loss) net of tax	106.82	-	(45.09)	106.82	(51.96)
5	Equity Share Capital	24.50	24.50	24.50	24.50	24.50
6	Reserves (excluding Revaluation Reserves as per					
	balance sheet of previous year)	_	-	-	246.65	142.07
7	Earning per Share (for continuing and discontinued operations)					
	(of ₹ 10/- each)					
	a) Basic :	(0.751)	(0.04)	(1.03)	(0.91)	(0.94)
	b) Diluted :	(0.751)	(0.04)	(1.03)	(0.91)	(0.94)

The Audit committee has revelwed these results and the Board of Directors has approved the above results at their meeting held on 22nd June 2021

The Company has only one reportable segment. Hence, the disclosure as required under Ind AS 108 'Segment Reporting' is not given The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

The figures of the last quarter are the balancing figure between audited figures in respect of the full Financial year and the published year todate figures upto the third quarter of the current financial year, which were subjected to Limited Review

Figure for the previous year/periods have been regrouped/ reclassified wherever necessary. For Easy Fincorp Limited DIN 07041418

perfore me on 12/07/2021 at 3.30 p.m. at the office of this authority.

DESCRIPTION OF THE PROPERTY

-			574 (Pt), 574/1 to 54 (C.S.O. Mulund)	3088.38 Sq.Mtr. and R.G. 545.01 Sq.Mtr
Place : Konkar Competent Au Room No. 201,	thority & Distr Konkan Bhav 100 614. Date	ict Dy. Regis an, C.B.D. E	strar Belapur, SEAL Compe	Sd/- (Pratap Patil) tent Authority & District strar Co.op.Societies (2

YASHO INDUSTRIES LIMITED. Office No. 101/102, Peninsula Heights, C.D. Barfiwala Marg, Juhu Lane, Andheri (W), Mumbai - 400 058 , Maharashtra, India. elephone No: +91 -22-62510100, Fax:+91-22-62510199 Email Id: info@yashoindustries.com |Website: www.yashoindustries.com CIN No: L74110MH1985PLC037900

PUBLIC NOTICE OF 35" ANNUAL GENERAL MEETING

Shareholders may note that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held over video conference and other audio visual means (VC on Tuesday July 20, 2021 at 11.00 am IST in compliance with general circula number 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 (hereinafter referred to as a "the circulars") and all other applicable laws and circulars issued by Ministry of Corporate affairs (MCA), Government of India to transact the business that will be et forth in the notice of the meeting.

In compliance with above circulars, electronic copies of the notice of AGM and Annual Report for fiscal year 2021 will be sent to all the shareholders whose ema id's are registered with the Company/ Depository Participants, shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their ema addresses and mobile numbers with their relevant depositories through thei depository participants. Shareholders holding shares in physical mode an requested to furnish details to the Companies registrar and share transfer agent Bigshare Services Private Limited at Investor@bigshareonline.com. The notice of 35th AGM and Annual Report for fiscal year 2021, will also be made available or Companies website at www.vashoindustries.com, stock exchange website i.e at www.bseindia.com and on NSDL's website at https://www.evoting.nsdl.com.

Shareholders can attend and participate in the AGM only through the video conference and other audio visual means (VC) facility, the details of which will be provided by the Company in the notice of the Meeting. Accordingly, please not that no provision has been made to attend and participate in the 35" AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the overnment authorities with respect to Covid – 19. Members attending meetin prough VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorur Section 103 of the Companies Act, 2013.

Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on May 12, 2021 have recommended a final dividend of Rs.0.50 per share. The recondate for the purpose of final dividend for fiscal year 2021 is July 13, 2021. The final dividend once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/cheques will be sent to their registered addresses. To avoid delay i receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialised mode) and with the mpanies registrar and share transfer agent. (where shares are held in physica node) to receive the dividend directly into their bank account.

Shareholders whose shareholding is in electronic mode are requested to direct notifications about change in address and updates about bank account details to their respective depository participant(s) DP. Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for an electronic clearing system (ECS) mode to receive dividend on time, we urge shareholders to utilise the ECS for

The 35th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the

For YASHO INDUSTRIES LIMITED

Place : Mumbai Date : June 23, 2021

पोलादपूर तालुक्यात लसीकरण कोरोनाविरोधात गावोगाव जनजागृती

पोलादपूर, प्रतिनिधी

तालुक्यातील नियंत्रण कक्ष आणि स्वदेश फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्रीदत्तमंदिर धारवली व गामपंचायत कार्यालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६० जणांना करण्यात आले

सप्तक्रोशी विधागानील लोकांना लग्न घेता यावी आणि त्यासाठी लांब पोलादपूर येथे न जाता धारवली ग्रामपंचायतीमध्येच लसीकरण मोहीम राबवता येण्यासाठी सरपंच अश्विनी विश्वास सातपुते यांनी विशोष धारवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी सातपते यांच्यासह सदस्य विलास सकपाळ, काळवली सरपंच शांताराम महाडिक, ग्रामसेवक नोडल अधिकारी प्रदीप पवार. राहुल सोळंकी, पोलीस पाटील रोशन सकपाळ. हर्षल सातपते.



मुंबई । बुधवार २३ जून, २०२१

 धारवली गावांत १६० जणांचे लसीकरण

शौकत चाफेकर, मुख्याध्याप भिक् कुळे तसेच शेकाप तालुका युवक अध्यक्ष हर्षल सातपुते यांनी पाठपुरावा केला. यावेळी पळचिल आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा बोराडे, ग्रेविका कांत्रले पश्चिपक शेखर म्हामूणकर, आशासेविका किरण जैतपाल, मनिषा कुळे, स्वदेश फाऊंडेशनच्या हेल्थ को ऑर्डीनेटर डॉ.सुप्रिया सकपाळ, कोऑर्डिनेटर सागर

सहकार्य लाभले ਜਵ**ਿ**ਧਜ਼ਟਾ पोलादपूरच्या देसाई. गटविकास अधिकारी धनंजय जगताप

तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनावणे यांनी यावेळी लसीकरण शिविराल भेट देऊन या सप्तक्रोशी परिसरातील ग्रामस्थांसाठी लवकरच लसीकरणाचे शिबी आयोजित केल्यास अधिकाधिक प्रतिबंधित करणे शक्य होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांकडे

मुखाड तालुक्यात कोरोना शून्य वर

■ मुरबाड, प्रतिनिधी

विभागाकडून प्रसिद्ध होणारा कोरोना अहवाल गेल्या दोन दिवसापासून निरंक येत असल्याने तालुक्यात एकही कोरोनाबाधित नसल्याने तालुक्यात आनं करण्यात येत आहे.

तालुक्यातील कोरोनाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत 6280 नागरिकांची कोरोनाच्या चाचणी करण्यात आली यापैकी ७५३६ अहवाल निगेटिव्ह आले तर आजपर्यंत २९७८ नागरिक बाधित झाले तर २८१६ बाधित कोरोनावर मात उपचारांती घरी सुखक्प आले तर १२५ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला मुरबाड नगरपंचायत हदीत आजपर्यंत ८६२ तर ग्रामीण भागात २११६ बाधितांची संख्या पहायला मिळाली मात्र

संगमेश्वरमधील कंटेंन्मेंट झोन आणि बाजारपेठ अनिश्चित काळासाठी बंदविरोधात व्यापारी आक्रमक

व्यापाऱ्यांचा तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव

रत्नागिरी, प्रतिनिधी

कंटेंच्चेंट खोन आणि बाजाग्येटेत जाण बाजा जानश्चित काळासाठी याविरोधात रंगे संगमेश्वरमधील व्यापारी आक्रमक झाले संतप्त झालेल्या आदेत व्यापाऱ्यांनी आज संगमेश्वर बाजारपेठेजवळ आलेले तहसीलदार सुहास थोरात आणि मुख्यकार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांना मुंबई महामार्गावर सोनवी चौक येथे घेराव घातला. कंटेंन्मेंट कोणत्या निकषावर आधारित आहे. याबाबत आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत नाही, त्यामळे

झाला आहे. अज्ञा व्यथा

यावेळी मांडण्यात आल्या व्यापारी आक्रमक जिल्हाधिकारी

संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर या ठिकाणी कंन्टेंनमेंट झोन जाहिर करण्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली याउलट अधिकच नियम कडक करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. मंगळवारी सकाळच्या दरम्याने कार्यकारी अधिकारी तहसीलदार सुहास संगमेश्वरात बुरंबी antiti थोरात मेशे कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याचे समजताच संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी



संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र आले आणि त्यांनी कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी व्यापारी सुशांत कोळवणकर व्यापान्यांची होणारी फरफट आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक याबाबत सांगितले.

गेल्या दोन महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यात व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास सुट देण्यात आली नव्हती. मात्र आता मिळाली आहे. त्यामुळे या कंन्टेन्मेंट झोनमुळे सध्या

पण इथली रूपा संख्या कर्म आहे, त्यामुळे इथले व्यवहा सरु करण्याची परवानगी दोन दकानदार गुरूवारपासून डथली दुकाने उघडतील आसा इथल्या व्यापान्यांनी प्रशासनाने कारवाई केल्यास कारवाईला सामीरे जायला सर्व व्यापारी एकजुटीने नयार आहेन असंही क्यापाऱ्यांर्स म्हटलं आहे. या संदर्भात निवेदन तहसिलदार आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी

जिल्ह्यात कोविड आजाराचा नवीन स्ट्रेन (डेल्टा प्लस) कणकवली प्रख्वाडी येथे सापडला असून, बाधीत भागात आयसीएमआरच्या . सूचनेनुसार मार्गदर्शक उपाययोजना राबविण्यात येत सम्बन्धाः माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, आयसीएमआरच्या मार्गदर्शक कोविड बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. या आजारातील रुग्णांची व लक्षणांबाबत सर्वे क्षण सुरू आहे. त्याचबरोबर



कोविड १९ चे लसीकरणही क्रमण्यात येत आहे. त्याणिवाय पुनःसंसर्गासाठी शोध रासविषयान येन आहे भागातील नागरिकांनी कोविड १९ साठीच्या प्रतिबंधात्मक सुरक्षेबाबत नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचे नियमित पालन करावे आणि महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन ही डॉ. पाटील यांनी केले आहे.

कितीही आघाड्या तयार झाल्या तरी मोदी एक नंबरवरच असतील

आता मुखाड ग्रामीण व शहरी

आता शन्यावर आला आहे.

कोरोनाचा आकडा

केंद्रीय मंत्री रामदास आटवलेंचे विधान

नवी दिल्ली

पक्षांची संयुक्त आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु झाली असतानाच त्यावर आता केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी विधान केले आहे. पंतप्रधान मोदीविरोधात अशा कितीही आघाड्या तयार झाल्या तरी पहिल्याच क्रमांकावर असतील असे आठवले यांनी म्हटले आहे. आठवले म्हणाले की,

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अशा कितीही आघाड्या स्थापन होऊ द्या त्यामुळं काहीही फरक

पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व हे खूपच सक्षम असून त्यामुळेच ते सध्या पहिल्या कमांकावर आहेत आम्हाला शरद पवारांप्रतीही आदर आहे. ते महाराष्ट्रातील दिगाज नेते आहेत त्यांनीही अनेक चांगली कामे केली आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाला पुरेसे पाठबळ नाही, यावेळी आठवले यांनी ममता बॅनर्जीबाबतही एक वक्तव्य केले. ते म्हणाले की ममता बॅनर्जी आणि त्यांचा

तणमल काँग्रेस पक्ष या नव्या



आघाडीत समाविष्ट होणार नाही कारण आधीच त्यांचे संसदेत मोठ्या संख्येने खासदार आहेत त्यामळेच जरी सर्व विरोधीपक्ष एकत्र आले तरी त्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही. प्रत्येकाला अशी कुठलीही आघाडी तयार करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला निवडणुक लोकग्राहीत जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. पण नरेंद्र मोदींना

हरवणे तितके सोपे नाही

मुरबाड आगारातून ग्रामीण फेऱ्या सुरू

मुखाड, प्रतिनिधी

अनेक महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य भागातील ग्रामीण फेन्या बंद होत्या मात्र आता मरबाड आगाराने तालुक्यातील केल्याने ग्रामीण जनतेला मिळाला त्यामळे अनेक महिने पायपीट करत , मिळेल त्या साधनाने शहरात येणाऱ्या नागरिकांना सहज मुखाड व कल्याण या शहराकडें कामानिमित्त जाता कामधंद्याला चालना मिळाली आहे

मुखाड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता

W.P

MSEBHOLDING COMPANY LTD

Hongkong Bank Bidg, 4th Floor, M.G. Road, Fort, Mumbai-400023 CIN:U40100MH2005153849

ई-निविदा सुचना क्लिएन (नियोका) च्या वर्तीने

कडून सीलबंद निविद्य EEC/BND/TECH/T-28/2021-22 & T-3

नॉदणी केलेल्या विक्रेल्यांसाठी खुली उसरेल. विड कागदम्बे ३३.०६.२०२१ र ९३.०७.२०२९ वेळ २३.५५ पर्यंत वेबसाइटवर उपलब्ध होतील. निविदा सादर करण्याचे

रोबटची तारीख **१४.०७.२७२१** वेळ १४.३० पर्यंत आहे. शक्य असल्यास निविदा त्या

बसाइट www.mahadiscom.in, ई-निविदा दृष्यास मेट द्या. एजन्सं यातील ई-निविदा साठी रवत: ची नोदमी करण्याची विनती केसी जाते.

Phone No :- 22-22608383

हा तालुका अर्था ग्रामीण व अर्था शहरी तालुका आहे. त्यामळे व्यवसाय ही विविध पद्धतीचे आहे.

तसेच दुर्गम अदिवासी भागातील नागरिक पावसाळ्यापूर्वी रानभाज्या घेकन मरबाड शहरात येतात मात्र काही महिने प्रवासाचे साधन नसल्याने या नागरिकाना उपासमारीची वेळ होती मात्र ग्रामीण भागातील बसफेन्या सुरू झाल्याने ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला आहे तर शेतीच्या कामाला सुरुवात झाल्याने खत . बी बियाणे खरेदी साठी रेलचेल वाढली आहे मात्र मुखाड आगारातून ग्रामीण फेन्या सुरू झाल्याने ग्रामीण जनता खूष झाली आहे

कन्हान नदीत ४ जण बुडाले

■ नागपूर

जिल्ह्यातील खापा पोलीस वाकी शिवारातील कन्हान नर्द पात्रात चार जण बुडाल्याची घटना आज घडली.

यापैकी एकाचा मृतदेश सापडला असून तीन जण बेपत्ता आहेत. नागपूरहून सात ते आठ यवक कन्हान नदीच्या पात्रानजीक फिरायला गेले होते नदी काठी थांबले असताना या आल्याने ते बुडाले.

स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात तिद्यांचा शोध एसडीआरएफच्या रात्री उशिरायर्पंत

नेत्यांशी भारताची गुप्त बैठक वार्ता भारतीय अधिकारी आणि जूनमध्ये दीनदा दोहाचा दौरा केला वालिवानी नेत्यांमध्ये मध्यस्य आहे. दोहा दौरावांकी भारतांची अफगाणिस्तानात तालिबान

आतापर्यंत तालिबान्यांकडे दुर्लक्ष करणा ऱ्या भारताने अखेर तालिबानी नेत्यांशी चर्चा सुरू केली असून, अफगाणिस्तानच्या धोरणात मोठा बदल घडवून आणला. तालिबान भेटण्यासाठी भारतीय अधिकारी दोहा, कतार येथे गेले असल्याची बातमी मिळाली आहे कतारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे.

तालिबानच्या नेतत्वावर बातचीत करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी दोहा येथे गुप्त भेट घेतल्याची कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आणि दिछीतील अधिकाऱ्यांचे

पहिल्यांदाचा गेले होते. कारण तालिबानला सरकारने कथीही राजकीय पर्याय मानला नाही आणि त्यामागे तालिबानची हिंसक विचारधारा आहे. परंतु आता अमेरिकेची सैन्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडत आहेत, तेव्हा पुन्हा तालिबान अतिशय शक्तिशाली बनून अफगाणिस्तानात उदयास येत आहे आणि असा विश्वास आहे की येणाऱ्या काळात अफगाणिस्तान सरकार उलथून तालिबान सत्ता काबीज करू शकेल, म्हणून तालिबान नेते भारत दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे. कतारचे सर्वोच्च अधिकारी

मुत्तक बिन माजिद अल कहतानी

काम केल्याचे आणि भारतीय अधिकाऱ्यांनी तालिबानी नेत्यांना भेटण्यासाठी गुप्तचर भेटी केल्याचे व्हर्च्युअल समिट दरम्यान तथापि, ते आसेही म्हणाले की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेनल्यानंतर नालिखानचे राज्य होईल असा सर्व देशांचा विश्वास नाही, पण हो, येणाऱ्या काळात तालिबानची परिस्थिती मजबत मजाब्रुत होईल, हे कृणालाही नाकारता येत नाही, हे कतारी अधिका-याकड़न हे विधान समोर आले आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

शिर २. सी. मयुर गयु गार्च अरजनमार्च

परराष्ट्रमंत्र्यांनी कतारचे परराष्ट्रमंत्री राष्ट्रीय सुरक्षा सङ्घागार अफगाण संवाद विषयी अमेरिकेचे विशेष राजदत झल्याम खालिजाद यांची भेट घेतली होती.

लुडो गेमविरोधातील सुनावणी ८ जुलेपर्यंत तहकूब

लुडो या मोबाईल गेमविरोधातील याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने ८ जुलैपर्यंत तहकूब केली असून आज मंगळवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कंपनीला प्रतिवादी कायदेशीर बाबीची माहिती देण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमर्ती अभय अहजा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमो व्हीसीमार्फेत या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली. लुडो हा खेळ

Fax No-22619101

आहे. असे घोषित करण्यात यावे. अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली PUBLIC NOTICE

HOFC Bank Limited, 1

PUBLIC NOTICE

कोव्हॅक्सिन लस ७७.८ टक्के प्रभावी

घेण्यासाठी

नदी दिली

विषाणुच्या साथीच्या कोरोजा वषपिक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्याची मोहीम गेल्या २१ जूनपासून देशात सुरू झाली आहे. दरम्यान, देशातील इंग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) आधीपासनच मान्यता प्राप्त देशी लस कोव्हॅंबिसनच्या तिसऱ्या बिलनिकल चाचपीचा विकाल समोर आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार, फेज-३ चा वाचणी डेटा कोरोना विषाणुविरूद्ध लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे दर्शवते. बऱ्याच माध्यमांमधील वृत्तानुसार, कोव्हॅक्सिनच्या फेज क्लिनिकल चाचणीत लसीचा कोरोना विषाणविरूद ७७.८ टक्के परिणाम दिसून आला आहे. सञ्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) भारत बायोटेकच्या डेटाचा आढावा घेतला आहे, परंतु अद्याप मान्यता देण्यात

माहितीनुसार कोव्हॅक्सिन चाचणीच्या निकालांचा आढावा

तज्ज्ञांच्या पॅनेलची मंगळवारी दुपारी बैठक झाली. असे सांगितले जात आहे की एसईसी डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे बायोटेकने मंगळवारी एक सादरीकरण केले ज्यामध्ये पॅनेलला डेटा सादर केला गेला ज्यामध्ये कोव्हॅक्सिनची ७७.८ टब्रेंग कार्यक्षमता दर्शविली गेली. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संकटाच्या वेळी, भारत बायोरेकदारे निर्मित कोव्हिट लग्न फेज-३ च्या क्लिनिकल चाचणीचा निकाल येण्यापूर्वीच वापरण्यासाठी मंजूर करण्यात आली. भारत सरकारवर बरीच टीका झाली होती, परंतु हे सर्व असूनही देशातील कोट्यवधी लोकांना कोव्हॅक्सिनचे डोस दिले गेले आहेत. आता निकाल आल्याने केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा कोव्हिड विरूद्ध लसीच्या प्रभावी दराबाबत प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, हा प्रश्न देखील उद्भवतो की ज्यांना ही लस दिली जात आहे ते कोरोना विषाणूपासून सुरक्षित आहेत का?

एच.ओ. पी.आ१.मं. २८१/२०२१-२२ दि.२२.७६.२०२१ PUBLIC NOTICE

abandoned in respect of the "Sche-ppopery". Scheduled properly ment bereauder is covined by and is in a physical possession of Mr. Kesthan Raghunath Mhatte having its CTS No. 8027, 8027, 8028, 8028, 80 8027, Comegonoling is Survey No. Hasa No. 3 (P) admeasuring area. 623-47 Sq. Meters. out of the ad-admeasuring about 1185.5 Sq. Meters.

Adv. Amol G. Shinde

SUDITI INDUSTRIES LIMITED

जाहिर नोटीस

्राच्यात (पूर्व), पूर्वई ४०००६६ पा का १ क संस्थेता ह्यात्रीत सर्वन्यक प

/navakalofficial

साथीच्या विषाणच्या पार्श्वभूमीवर, कोविड लस १८ वषपिक्षा जास्त वयाच्या लोकांना करण्याची लसीकरण मोफत जूनपास्न गेल्या २१ देशात सुरू झाली आहे. दरम्यान, मोहीम ड्रग कंट्रोलर जनरल देशातील (डीसीजीआय) ऑफ इंडियाने आधीपासूनच मान्यता प्राप्त देशी लस कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या क्लिनिकल चाचणीचा निकाल समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फेज-३ चा चाचणी डेटा कोरोना विषाणूविरूद्ध लस ७७.८ टके प्रभावी असल्याचे बन्याच माध्यमांमधील दर्शवते. वृत्तानुसार, कोव्हॅक्सिनच्या फेज -३ क्लिनिकल चाचणीत लसीचा कोरोना विषाणूविरूद्ध ७७.८ टक्के परिणाम दिसून आला आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) भारत बायोटेकच्या डेटाचा आढावा घेतला आहे, परंतु अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.

कोव्हॅक्सिन माहितीनुसार चाचणीच्या निकालांचा आढावा

सांगितले जात आहे की एसईसी आता डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे पुनरावलोकनासाठी पाठवेल. भारत iny बायोटेकने मंगळवारी एक सादरीकरण केले ज्यामध्ये पॅनेलला डेटा सादर केला गेला ज्यामध्ये कोव्हॅक्सिनची ७७.८ टक्ने कार्यक्षमता दर्शविली गेली. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संकटाच्या वेळी, भारत बायोटेकद्वारे निर्मित कोव्हिड लस, फेज-३ च्या क्लिनिकल चाचणीचा निकाल येण्यापूर्वीच वापरण्यासाठी मंजूर करण्यात आली. याबद्दल भारत सरकारवर बरीच टीका झाली होती, परंतु हे सर्व असूनही देशातील कोट्यवधी लोकांना कोव्हॅक्सिनचे डोस दिले गेले आहेत. आता निकाल आल्याने केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा कोव्हिड विरूद्ध लसीच्या प्रभावी दराबाबत प्रश्नांचा सामन करावा लागू शकतो. दरम्यान, प्रश्न देखील उद्भवतो की ज्यांन ही लस दिली जात आहे ते कोरोन विषाणूपासून सुरक्षित आहेत का?



SUDITI INDUSTRIES LIMITED

Read.Off. A-2, SHAH & NAHAR INDLESTATE, UNIT NO.23/26, LOWER PAREL, MUMBAI-400013. Tel: 67368600/10

E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in CIN: L19101MH1991PLC063245

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015, we hereby nform you that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 30th June, 2021, at the Registered Office of the Company inter alia to consider and approve the following:

- a) The Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the company for the quarter/year ended 31st March, 2021 and
- b) To recommend a dividend, if any for the financial year ended, 31st March, 2021

Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations 2018, the trading window for dealing in shares of the company was closed for all the designated employees/Departmental heads/Directors of the company and their immediate relatives from April 01, 2021 will continue to remain closed and will be open only after the expiry of 48 (forty eight) hours from the declaration of the results for the first quarter ended on 30th June 2021.

The said notice can be accessed on the Company's website at www.suditi.in and may also be accessed on the Stock Exchange website at www.bseindia.com.

For SUDITI INDUSTRIES LTD.

Place: Mumbai Date: 21.06.2021

H.Gopalkrishnan Company Secretary

name of Ashok Kumar Das have been lost. Ashok Kumar Das has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Place: Mumbai Date : 23/6/2021

Ashok Kumar Das

जाहिर नोटीस

द्वधसागर गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता - सिवा रोड, आरे चेक नाका, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६५ या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेचा इमारतीत सदनिका क. सी-१२-८ धारण करणाऱ्या श्री नरहर रघुनाध राऊत यांचे ०८.०७,२०१० रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही, संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमनेत मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांनरीत करण्यासंबंधी मयत सभामदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस पसिद्ध झाल्याच्या तारख्रेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तीच्या प्रष्टवर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत, जर वर नमुद्र केलेल्या पृद्रतीत कोणाही व्यक्तिक इन हक्क मागण्या किंवा हरकत सादर हाऱ्या नाही तर मयत सभासदाचे संस्वेच्या भाडवलातील बालमचेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपवीधि नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्यही हकक मागणवा/हरकर आस्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधिनमार कार्यवाही करण्यात येईल. नोंद व उपविश्वीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते संध्याकाळी २.०० पर्यन्त नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मदत संपण्याच्या नारखेपर्यन्त उपलब्ध राहील

द्यसागर सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्याकरीता आणि वतीने

दिनांका : २२.०६.२०२१

ठिकाण : मुंबई

त्यातः

काही हरकत नाही.

הבובות בחופו נגוף והחוווית היום שלים בייביל मान्हा गाल विश्रातानतर झाल. पहिला

कामिक फळक म्डलाइ म्डला ...

निकामन्ड महामित प्रजासमाम लीग समम